

Date: October 07, 2025

To,

The Listing Department, The Listing Department

BSE Limited
National Stock Exchange of India Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block,

Dalal Street, Bandra-Kurla Complex

Mumbai - 400 001. Bandra (East), Mumbai-400 051.

Scrip Code: 532613 Trading Symbol: VIPCLOTHNG

Sub: Newspaper Publication titled "Notice with respect to Special Window for re-lodgment

of transfer requests of physical shares".

Dear Sir/Madam,

Please find enclosed extracts of the newspaper publication titled "Notice with respect to Special Window for re-lodgment of transfer requests of physical shares", published in Financial Express and Mumbai Lakshyadeep on October 06, 2025, respectively.

The same will also be available on Company's website at www.vipclothing.in.

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For VIP Clothing Limited

Mr. Rahul Soni

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A61305

Encl.: As above.

**VIP Clothing Limited** 

Email- id: investor.relations@vip.in; Website: www.vipclothing.in

**FINANCIAL EXPRESS** 

# THE BIG IDEA ( QNU LABS

# Building a quantum shield

SUNIL GUPTA IS WORKING ON DEFENDING AGAINST A THREAT MOST PEOPLE DON'T YET UNDERSTAND

the defence establishment's

trusted quantum security part-

ner. Next it is looking at secur-

ing banking, telecom, and

the government bodies who

certify these products came to

the table. STQC, SAG, and

defence units are now evaluat-

ing quantum technology, with

certifications expected by Octo-

ber. This will fasten a lot of the

deals that are in the pipeline

amounting to about ₹70-80

crore."Recent wins also include

a deal with a large Indian pay-

ment gateway and a US defense

contractor who's using QNu's

"This year, finally, some of

power grid systems.

**ANEES HUSSAIN** 

"I WAS ALWAYS EXCITED about scientific discoveries and hero stories," Sunil Gupta reflects, recalling his childhood in Delhi where he devoured comic books—Mandrake, Spiderman, Superman — all with special powers helping out common people. Four decades later, as founder and CEO of QNu Labs, Gupta is building satellite communication; and India's quantum cryptography

"LET'S USE

**FUTURE** 

TECHNOLOGY,

WHICH IS GOING

TO COME AFTER

20 YEARS, TO

**SOLVE** 

**CYBERSECURITY** 

PROBLEMS"

shield to defend against a threat most people don't yet understand.

In today's world, every password, WhatsApp text, bank transaction, military communication, Aadhaar record, are all protected by encrypted mathematical

locks that would

take current computers millions of years to break. Now imagine a computer that could break those same locks in minutes. That's the quantum computing revolution. And it's not science fiction anymore. "Everyone talks about quantum computing as the weapon," Gupta explains. "We're building the defence."

Gupta's first breakthrough came from an unlikely coincidence. Then a fresh B.Tech Computer Science graduate from NITTiruchirapalli, Gupta met someone building India's first minicomputer standing in a queue at Pratapgadh in Delhi, in 1986. Within 24 hours, he was hired as employee number three at Televista Computers. He went on to have a long corporate career of over 25 years

which included: eight years at C-DOT building the Rural Automatic Exchange (RAX), a type of telephone exchange system designed specifically to provide automatic telephone service to rural and remote areas where it wasn't economical to install full-scale urban telephone exchanges, eventually connecting 40,000 villages; twelve years at Hughes Software Systems developing

> around 4 years at Infosys. In 2008, he had pitched a custom built mobile app to ICICI Bank when their top executive asked, "What do you do with mobile app?" Throughout, he always was building early, pushing boundaries.

The turn to quantum-led cybersecurity came from a simple realisation: "Current systems are designed to be a cat and mouse game, purposely, so we are always in the chase." The solution? "Let's use future technology which is going to come after 20 years, and use that technology to solve cybersecurity problems."

In August 2018, QNu Labs was formally born. Gupta hadn't known his co-founders previously. Anil Prabhakar, an IIT Madras professor, would handle the quantum physics foundation.SrinivasaRaoAluribrought deep technical expertise. Mark Mathias, with his private equity background, would guide funding and scaling. And Prithvi Kini

Sunil Gupta, QNu Labs co-founder and CEO

would lead hardware and electronics development. Gupta himself would drive software and business strategy.

Taking a contrarian approach defined everything they did. When investor Vishesh Rajaram of Speciale Invest couldn't build conviction after three years of following them, Gupta invited him to their internal strategy meeting. Rajaram stayed for hours, finally convinced and wrote them their first cheque.

For years, QNu existed in superposition. Simultaneously too early and exactly where they needed to be. While they continued to make technical breakthroughs through the years, validation came earlier this year when the government's National Quantum Mission (NQM) invested in their Series A round of ₹60 crore, with NQM contributing ₹25 crore. Six months after the NQM investment, they proved the faith was justified by delivering the world's first 500kilometer Quantum Key





PRESS TRUST OF INDIA Darjeeling (WB), October 5

Ouantum Random Number

Generator (QRNG) as part of

their solution. Their US sub-

sidiary, QNU (branded as

ENQASE), has already raised

\$2.5 million and is targeting

enterprise customers in Amer-

ica and Europe. Having raised

around \$25 million so far, QNu

is preparing for its next leap, —

another \$25 million Series B

round planned for early next

year. The funds will be split

strategically: \$10-15 million

for R&D, critical projects, and

filing another 50 patents to

reach their target of 100 by next

year; and another \$10 million

for go-to-market expansion

across West Asia and US, build-

ing experience centres, and cus-

"harvest now, decrypt later"

attacks are already happen-

ing, where adversaries store

encrypted data today, waiting

for quantum computers pow-

erful enough to crack it open

tomorrow. Industry experts

predict these quantum

open as early as 2028.

China is pouring bil-

lions into quantum

research. The US has

declared it a

national security

priority. India too

has set as the

deadline for

implementing

post-quantum

cryptography in

critical sectors.

Every hero faces

when they must

step up beyond

conviction and

take action. For

QNu Labs and

India's quantum

moment is now.

moment

that

that

future,

The timing is just right as

tomer success teams.

ATLEAST 20 people, including children, were killed as relentless rain triggered one of the worst landslides in a decade across Mirik and Darjeeling hills on Sunday, sweeping away homes, cutting off roads, isolating villages, and leaving hundreds of stranded tourists amid widespread devastation, officials said. According to reports com-

piled by the National Disaster Response Force (NDRF) and the district administration, fatalities were reported from several locations - Sarsaly, Jasbirgaon, Mirik Basti, Dhar Gaon (Mechi), Nagrakata and the Mirik Lake area.

North Bengal Development Minister Udayan Guha described the situation as "alarming". "As of now, the death toll is 20. It is likely to go up,"Guha told *PTI*. According to the NDRF, 11

people died in Mirik, the worstaffected zone, while seven injured have been rescued from debris. In Darjeeling subdivision,

seven people were killed, even as rescue teams were working round-the-clock in coordination with police, local admin-



Rescue operation underway after landslides hit the area following heavy rainfall, in Darjeeling, on Sunday

istration, and disaster lines snapped. response units.

20 killed in Darjeeling as landslides wreak havoc

"Seven deaths have been reported due to a major landslide in Darjeeling subdivision triggered by heavy rainfall since last night," Darjeeling sub-divisional officer (SDO) Richard Lepcha said.

The landslides, described by officials as the worst since 2015 landslide which killed nearly 40 people in Darjeeling, have left behind a trail of devastation.

Entire slopes have caved in, highways buried under thick mud, and communication

The Mirik-Sukhiapokhri road, a key lifeline connecting several hamlets, remains blocked.

Hundreds of tourists who

had thronged the hills for Durga Puja and post-festive vacations found themselves marooned amid the chaos. Families from Kolkata, Howrah, and Hooghly — visiting Mirik, Ghoom, and Lepcha jagat — were forced to stay indoors as the hills were battered by torrential rain since Saturday night.

# Air India 787 RAT deploys, lands safely

**INAMAJOR** incident involving an Air India plane, Ram Air Turbine, which is usually used in case of engine failures, got deployed without any command from a Boeing 787-8 Dreamliner aircraft a few minutes before landing at the Birmingham airport on Saturday, according to officials.

Aviation watchdog DGCA is probing the incident involving aircraft VT-ANO operating the flight AI117 from Amritsar to Birmingham on October 4.

The plane landed safely, the officials said on Sunday.

Generally, deployed automatically in the eventuality of a dual engine failure or electrical/electronic or hydraulic failure, among others.

ate emergency power. The incident has also raised safety concerns, with the Federation of Indian Pilots (FIP)

It uses wind speed to gener-

urging DGCA to carry out thorough checks and investigate the electrical system of all Boeing 787 aircraft in the country.

The deployment of RAT also assumes significance against the backdrop of the crash of an Air India Dreamliner that killed 260 people on June 12.

After the fatal accident also, concerns were raised in some quarters about the safety of Dreamliners and some reports had suggested that RAT was deployed prior to the crash, which happened soon after take-off. In a statement on Sunday, an Air India spokesperson said the operating crew of flight AI117 from Amritsar to Birmingham on October 4 detected deployment of RAT of the aircraft during its final

## Tourism to support 90 mn new jobs by 2035: WTTC

INTERNATIONAL **TRAVEL** and tourism sector will support 91 million new jobs in the next 10 years, accounting for one in every three jobs created globally, according to a report by the World Travel & Tourism Council (WTTC).

Demographic and structural shifts could create a workforce shortfall of more than 43 million people if left unaddressed, says the report, 'Future of the Travel and Tourism Workforce', which focused on 20 economies.

The Council works with governments on issues of the travel and tourism industry, and is the global authority on the economic and social contribution of the sector.

The report, released at the 25th WTTC Global Summit in Rome recently, is based on extensive global research, including a large-scale survey of business leaders and indepth interviews with the tourism body's members and other key stakeholders, a release said.

TRADERS FOR SUPPLY OF FERTILIZERS & FERTILIZER RAW MATERIALS BY ENTERING INTO MOU FOR NON BINDING QUANTITY FOR A PERIOD OF ONE YEAR

BINDING GOANTITT FOR A PERIOD OF ONE TEAR				
Product	FERTILIZERS & FERTILIZER RAW MATERIALS			
and the fact that the contract and the	DOUBLE STATE OF THE STATE OF TH			

Applications are invited for Empanelment of Reputed Traders for supply of Fertilizers & Fertilizer Raw materials by entering into an

Closing Date & Time: 27 OCTOBER 2025 up to 11:30 Hrs. IST

The complete details for Empanelment are available on RCF

Website for Documents Submission: https://eprocure.gov.in/eprocure/app

### Chandigarh Power Distribution Limited (CPDL) SCO 33-35, 4th Floor, Sector 34-A, Chandigarh - 160022, India CIN: U31200UP1992PLC014506 Date: 01.10.2025

(vip)

given below:

VIP Clothing Limited

C-6. Road No.22, M.I.D.C.

Email: investor.relations@vip.in

Company Secretary

Andheri (East),

Phone: 022 -

Mumbai - 400 093

40209000/1/2/3/4/5

the benefit of investors.

Date: October 6, 2025

VIP Frenchie

Place: Mumbai

Bids are invited from the eligible bidders for the following tenders Due Date & Time of Tender Description **Bid Submission** CPDL/FY25-Gis Survey And Digitization At 22.10.2025, up to 02 Years Rate Contract of Manpower 22.10.2025, up to Outsourcing Services at CPDL, Chandigarh 17:00 Hr ender fee of individual Tender Document Rs 1180/- (Incl. GST)

For tender details and further amendment/corrigendum, please visit our website Manager (CMM)



### भारतीय रिज़र्व बैंक RESERVE BANK OF INDI-

www.rbi.org.in



### AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES

The following State Governments have offered to sell stock by way of auction, for an

Sr. No.	State/UT	Amount to be raised (₹Crore)	Additional Borrowing (Greenshoe) Option (₹Crore)	Tenure (Year)	Type of Auction
1.	Andhra Pradesh	900		08	Yield Basis
ntz/.		1,000		11	Yield Basis
2.	Gujarat	2,000		08	Yield Basis
3.	Jammu and Kashmir	400		12	Yield Basis
	Maharashtra	1,000		16	Yield Basis
		1,000		17	Yield Basis
4.		1,500		Re-issue of 7.18% Maharashtra SGS 2033 issued on September 10, 2025	Price Basis
		1,500		Re-issue of 7.27% Maharashtra SGS 2036 issued on September 24, 2025	Price Basis
5.	Mizoram	110		16	Yield Basis
	Total	9,410			

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on October 07, 2025 (Tuesday). Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated October 03, 2025 (Friday) on RBI website www.rbi.org.in

"Don't get cheated by E-mails/SMSs/Calls promising you money"



Product	FERTILIZERS & FERTILIZER RAW MATERIALS
Reference No:	DC/MR/EMP/RM FERTILIZERS: 21821

MOU for non-binding quantity for a period of one year

website: www.rcfltd.com in Trombay Tenders.

CPP Tender ID: 2025 RCFL 880093 1

Dy. General Manager (Materials)

VIP CLOTHING LIMITED

Registered Office: C-6, Road No. 22, M.I.D.C.

Andheri (East), Mumbai - 400 093. Website: www.vipclothing.in Email ID: investor.relations@vip.in;

Tel: 022 - 40209000/1/2/3/4/5; CIN: L18101MH1991PLC059804

transfer requests of physical shares

Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India

("SEBI") vide its circular SEBI/HO/MIRSD/MIRSDPoD/P/CIR/2025/97

dated July 02, 2025 has introduced a Special Window for re-lodgement

of transfer requests of physical shares to facilitate ease of investing for

investors and to secure their rights in the securities purchased by them.

Pursuant to the said Circular, investors who had submitted transfer

requests for physical shares prior to April 1, 2019 (the date from which

transfer of securities in physical form was discontinued) and whose

requests were rejected or returned due to deficiencies, are now provided

Eligible investors may re-lodge their earlier requests with the Company's

Registrar and Share Transfer Agent ("RTA"), MUFG Intime India Private

Limited (formerly Link Intime India Private Limited) along with requisite

documents and rectifying deficiency, if any, during the Special Window

period of six (6) months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026.

Investors are hereby informed that pursuant to the said Circular, the

securities re-lodged for transfer (including those requests that are

pending with the Company/RTA as on date) shall only be issued in demat

form after following due process for transfer-cum-demat. Investors may

send the documents to the Company or RTA on any of the address

Limited

Limited)

Email:

We encourage all investors who previously submitted transfer requests

but have not yet received transferred shares due to outstanding

deficiencies to take advantage of this Special Window, established for

House of Brands

LEADER

MUFG Intime India Private

C 101, 247 Park, L.B.S. Marg,

Vikhroli (West), Mumbai,

Company Secretary and Compliance Officer

Maharashtra, 400083

Tel: +91 22 49186000

(Formerly Link Intime India Private

investor.helpdesk@in.mpms.mufq.com

an opportunity to re-lodge such transfer requests.

PNB GILTS

### PNB GILTS LIMITED CIN: L74899DL1996PLC077120

Regd. Office: 5, Sansad Marg, New Delhi – 110001 GILTS LIMITED Tel. 011-23325759, 23325779 Email: pnbgilts@pnbgilts.com; Website: www.pnbgilts.com

NOTICE

#### Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Investors of the Company are hereby informed that pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2<sup>nd</sup> July, 2025, a special window has been opened for a period of six months from 7th July, 2025 to 6th January, 2026 to facilitate transfer requests of physical

This facility is available for Transfer Deeds that were originally lodged before 1st April 2019 but were rejected/ returned/ not attended due to a deficiency in the documents/process, or otherwise.

The shares re-lodged for transfer during the above window will be processed only in dematerialized form. Eligible Investors who have missed the 31st March, 2021 deadline for re-lodgement of transfer documents are encouraged to avail advantage of the opportunity by furnishing the requisite documents to the Company's Share Transfer Agent (STA) - MCS Share Transfer Agent Ltd., 179-180, DSIDC Shed, 3rd Floor, Okhla Industrial Area Phase-1, New Delhi-110020; Phone Nos. 011-41406149/41406150/ 41406151 and Email: admin@mcsregistrars.com

Transfer requests submitted after 6th January, 2026, will not be accepted by the Company/STA. The aforesaid information is also being made available on the website of the Company at https://www.pnbgilts.com

For PNB Gilts Limited

Date: October 05, 2025 Place: New Delhi

(Monika Kochar) **Company Secretary** 

For the Kind Attention of Shareholders: Shareholders holding shares in Physical form are requested to dematerialize their shares/complete their KYC (Email address, Bank A/c details, etc.) with the Company's STA.

Panabyte PANABYTE TECHNOLOGIES LIMITED CIN: L51100MH1981PLC312742 Registered & Corporate Office: Office No. 105, Primus Business Park, Plot No. A-195, Road No. 16/A, Ambika Nagar No. 2, Wagle Industrial Estate,

Thane - 400604, Maharashtra, India. Tel: +918657641575; Email: info@panachemodera.com; Website: www.panabyte.com IOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING ("EGM") OF PANABYTE TECHNOLOGIES LIMITED ("THE COMPANY"), TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC") OR OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM") AND REMOTE E-VOTING FACILITY.

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the members of Panabyte Technologies Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday, 30th October, 2025 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act"), the Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular No(s), 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 03/2025 dated September 22, 2025 (collectively referred to as 'MCA Circulars'), to transact the business as set out in the Notice convening the EGM.

In compliance with the said MCA Circular and SEBI Circular, electronic copies of the Notice of the EGM will be sent to those Shareholders whose email IDs are registered with the Company Registrar and Share Transfer Agent ("RTA") / Depository Participants ("DP"). Shareholders may note that the Notice of the EGM will also be made available on the Company's website at www.panabyte.com , website of the Stock Exchange BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL i.e. www.evotingindia.com being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/AOVM facility for the EGM. Shareholders holding shares in physical mode can register / update their email ID by sending

request at compliance@panachemodera.com or to the Company's Registrar and Share Transfer Agent, Niche Technologies Pvt. Ltd., at nichetechpl@nichetechpl.com duly mentioning their Name, Folio No and Contact details. Shareholders holding shares in demat mode who have not registered their email addresses and mobile numbers with Depositories Participant (DP) are requested to register their email ID and mobile No with their DP. The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast

their vote on all resolutions set out in the Notice of the EGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the EGM ("e-voting"). Detailed procedure for joining the EGM and remote e-voting/e-voting is provided in the Notice of the EGM Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the EGM, instructions for joining EGM, manner of casting vote through remote e voting and E voting during the EGM through VC/OAVM.

SEBI vide Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 has open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to deadline of April 1, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from July 7, 2025 till January 6 2026. Securities that are re-lodged for transfer during this special window shall be issued only in demat mode and due process shall be followed for such transfer-cum-demat requests. By the Order of the Board of Directors For Panabyte Technologies Limited

Harshada Mohite

UNITY SMALL FINANCE BANK LIMITED Corporate Office: Centrum House, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (E) Mumbai - 400 098.

approach.

PUBLIC NOTICE FOR SALE OF SECURED IMMOVABLE PROPERTY BY WAY OF E-AUCTION SALE

APPENDIX IV-A [See proviso to 8(6)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to (i) Ravijyot Finance and Leasing Private Limited ("RFLPL"/ the "Mortgagor"), (ii) Housing Development and Infrastructure Limited ("HDIL"/ the "Borrower") (iii) Mr. Rakesh Kumar Kuldeep Singh Wadhawan; and (iv) Mr. Sarang Rakesh Wadhawan, that below-described immovable property, which has been

mortgaged/charged to Unity Small Finance Bank Limited (the "Bank"), the constructive possession of which has been taken over by the Authorised Officer of the Bank on December 26, 2023, will be sold on "As is where is", "As is what is" "Whatever there is" and "No Recourse" basis, on November, 3, 2025, for recovery of INR 2059,30,48,062.30 (Rupees Two Thousand Fifty Nine Crores Thirty Lakhs Forty Eight Thousand Sixty Two and Thirty Paise) due to the Bank from HDIL and RFLPL and the guarantors. The reserve price will be

INR 1234.62 Crores and the earnest money deposit will be INR 15 Crores.

Brief Description of the Immovable Property: All those pieces and Parcels of land situated at Survey No. 344 (Part), C.T.S. No.1, Village Dahisar, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Maharashtra admeasuring 429 Acres having corresponding extents and

North: Jafri Creek South: Boundary of Eksar East: River of Dahisar West: Narrow Road Creek and Boundary

within boundaries as follows:-

Place : Mumbai

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in the

Bank's website-www.theunitybank.com Date: 06.10.2025 **Authorised Officer** 



Unity Small Finance Bank Limited

CIN: L70101WB1989PLC047465 Registered & Corporate Office: 6A Geetanjali, 8B, Middleton Street, Kolkata - 700071 Telephone Nos.: 91 33 2229 8936 / 6758 Email ID: investors@sumedhafiscal.com Website: www.sumedhafiscal.com

ATTENTION SHAREHOLDERS OPENING OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS FOR PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/ CIR/2025/97 dated July 02, 2025, to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors, a special window has been opened only for re-lodgment of transfer deeds, which were logged prior to the deadline of April 01, 2019 and rejected / returned / not attended to due to deficiency in the documents / process / or otherwise.

Key Details: a) Who can re-lodge the transfer deeds? Investors who lodged the transfer deeds prior to April 01, 2019 and

process / or otherwise. Period of re-lodgment July 07, 2025 to January 06, 2026

How and whom to re-lodge? Investors can re-lodge the request after rectifying the errors to our RTA - Maheshwari Datamatics Pvt. Ltd., 23, R. N. Mukheriee Road, 5th floor, Kolkata - 700001, Phone: 033 22435029 / 22482248,

rejected /returned / not attended due to deficiency in the documents/

Email: mdpldc@yahoo.com

Date : 05.10.2025

Place : Kolkata

What is the mode of transfer? The securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the listed Company / RTA, as

on date) shall be issued only in demat mode. Due process shall be

followed for such transfer-cum-demat requests The detailed circular is also available on the website of the Company at https://www.sumedhafiscal.com/other-related-disclosure/important-

circulars-sebi/ This is the seventh publication issued in relation to the opening of the Special Window, as mandated under the provisions of the aforesaid circular,

> For Sumedha Fiscal Services Limited Dhwani Fatehpuria

Company Secretary & Compliance Officer Membership No. FCS 12817

VIP Clothing Limited

Mr. Rahul Soni

epaper.financialexpress.com

RIVOLTA

SD/-

Date: 06 October, 2025

ICSI Membership No.: A73929

Company Secretary & Compliance Officer

### थेट निवडणुकीचे आरक्षण सोमवारी जाहीर होणार

सोलापूर, दि. ५: गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर मोहोळ नगरपरिषदेच्या राजकारणाला आता वेगळी दिशा मिळणार आहे कारण, सोमवारी (दि. ६ ऑक्टोबर) मोहोळ नगरपरिषदेच्या जनतेतून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे, तर बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) नगरसेवक पढ़ांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.या आरक्षण सोडतीकडे मोहोळ शहरातील सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष लागले असून, आतापास्नच राजकीय बांधणी करण्याची लगबग सुरू झाली आहे. या

IN THE BOMBAY CITY CIVIL AT BOMBAY

SUMMARY SUIT NO. 1114 of 2021

CR No. 83

SUMMONS to answer Plaint Under

section O.V Rule 20(1-A) of the code of

Civil Procedure, 1908

PLAINT LODGED ON 25/08/2021

SUMMONS to answer Plaint

Mr. Abdul Khalik Abdul Gani

Inhabitant aged about 55 years

Occupation Business having his

Mr. Abdul Khalik Abdul Gani

Above named defendant

Mumbra Thane

Under section O.XXXVII, Rule 2

PLAINT ADMITTED ON 25/12/2021

of the code of Civil Procedure, 1908

Mr. Mohammed Khan Gulam Mohidin

Of Fort Mumbai an adult, Indian Inhabitant

Of Mumbai aged 49 years, Occ. Carrying of

Business of money lending at room No.3, First Floor, Mazda House, 34 Calicut Street, S.B.S. Road, Fort Mumbai-400 001.

Versus ...Plaintiff

Residence address at Shimla Park, Kausha

General Tower, 3rd Floor, Room No.303,

Shimla Park Kausha General Tower 3rd

(As per Order dated 13/08/2025 by Cour Room No. 83, (HHJ. Mr. N. B. Lavte of

GREETINGS; WHEREAS the above name

Plaintiff/s has/have instituted a suit in this

Honorable Court against you the above

named Defendant/s under rule 2 of Order

XXXVII of the Code of Civil Procedure, 1908

THE PLAINTIFF THEREFORE PRAYES

THAT;

(a) That this Honorable court be pleased to

order and Decree the defendant herein to

pay to the plaintiff the sum of Rs.1,83,750/

together with interest on the principal sum of

Rs.1,50,000/- @ 18% per annum from 19th

August, 2021 onward. And further interest @

18% per annum from the date of judgmen

until payment or realization and cost of this

You are hereby summonsed to cause a

appearance to be entered for you, which

within ten days from the service hereof, in

default where of the Plaintiff/s will be entitled

at any time after the expiration of such tel

days to obtain a decree for the sum of Rs

1,83,750/- and such sum as prayed for and

for costs, together with such interest, if an

If you cause an appearance to be entered for

you, The Plaintiff/s will thereafter serve you

summons for judgment at the hearing of

which you will be entitled to ask the Hon'rable

Leave to defend may be obtained if yo

satisfy the Hon'rable Court by affidavit o

otherwise that there is a defense to the su

on the merits or that is reasonable that vo

Mr. Balbheem Patil

Advocate for the Plaintiff/s Shri Vasudev CHS. LTD.

108/B, Plot No. 17, Central Park,

Nallasopara East-401209.

Mobile No.9820525090

balbheempatil321@gmail.com

NOTE: Next date in this Suit is- 17/11/2025

Please check the status and next/further date

of this Suit on the official web-site of the City

Civil & Session Court, Gr. Bombay.

Sd/

For Registrar

City Civil Court, Bombay

as the Hon'rable Court may order.

Court for leave to defend the suit.

should be allowed to defend the suit.

Hon'ble Court.

This 19 Sep 2025

Dated this 19 SEP 2025

Given under my hand and seal of this

Floor, Room No.303, Mumbra Thane.

chamber Summons Ne 1074/25

आरक्षणामुळे मोहोळ नगरपरिषदेचे नेतृत्व कोणत्या प्रवर्गाकडे जाणार आणि कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार, याचा फैसला होणार आहे. संपूर्ण राज्यात जिल्हा परिषद अध्यक्षांचे आरक्षण झाल्यानंतर आता नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा होती. प्रशासनाकडून याबद्धलची माहिती देण्यात आली.

### दिवाळीनंतर दिवसांत आचारसंहिता लागू होणार ?

पुणे, दि. ५: उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या खऱ्या अर्थाने नेत्याची कसोटी पाहणाऱ्या असतात लोकशाहीतील या निवडणुका सर्वात

महत्त्वाच्या आहेत. भाजपच्या विजयी संकल्प मेळाट्यात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाचा संभाव्य प्लॅन उलगडला. ते म्हणाले, कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. माझ्या ४० वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, दिवाळीनंतर दोनच दिवसांत आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला लागा.

चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्धेशून सांगितले की, निवडणूक ही फास्ट ट्रेनसारखी आहे, प्लॅटफॉर्मवर जो उभा राहील, तो मागे राहील. पण नाराज होऊ नका, राजकारणात प्रयत्न आणि नशीब दोन्ही महत्त्वाचे असतात. २०१९ मध्ये ज्यांचे तिकीट नाकारले गेले, त्यापैकी बावनकुळे यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची जबाबदारी मिळाली, याचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.



नवी मुंबई क्षेत्रिय कार्यालय: सिडको जुने प्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई-४००७०३. दुर::०२२-२०८७८५१/५२, ई-मेल: dzmnvm@mahabank.co.in



Summons under order 5 Rule 20 (1A) C.P.C.

IN THE COURT OF THE CIVIL JUDGE, NIOR DIVISION 'F' COURT, AT MAPUSA, GO.

Regular Civil Suit No. 47 / 2023 / F

o, <u>Deft. no. 2</u>: Ms. Delfin Fernandes alia Delfina Fernandes, aged about 73 years

ndian National, resident of 201, Batliwal

Building, Ground Floor, Dr. Mascarenhas Road Next to Garden Hill, Mazagon, Mumbai 40001

Deft. no. 3: Ms. Lina Lobo. age about

years, Spinster, Indian National, resident Plot 597 A 302, Rajyashree Apartment, Sect 12 E, Koparkhairane, Navi Mumbai 400709.

WHEREAS the above named Plaintiff ha filed an suit for Declaration under section 34 of the Specific Relief Act, 1963.

AND WHEREAS notice sent to you at the ast available address has been returned

nserved to this Court with postal remark "N

AND WHEREAS, the Plaintiff has filed a

application to this Court for substituted service

v publication to defendants No. 2 and 3

at Mumbai as last known address wher

efendants resided and whereas this Court i

itisfied that this is a fit case for ordering

AND WHEREAS, notice is hereby given to vo

nder Order 5 Rule 20(1A) of C.P.C. to appea

efore this Court either in person or by

leader duly instructed if any, on the <u>28th</u> lovember <u>2025</u> at <u>2.30 pm</u> and `to file you

FAKE notice that in default of your appearan

on the day and time mentioned, the said su will be heard and determined in your absence.

GIVEN under my hand and seal of th

ourt this 25th day of September, 2025.

Sd/- (Ms. Puja U.S. Sardessai)

Civil Judge Senior Division 'F' Court

Mapusa, Goa I/C of CJJD F Court

itten statement on the said suit.

newspapers widely circulated in that are

uch person in this address/Doorlocked"

...Defendants

Liston Paul Blase D Mello & anr

V/s Mr. Avelino John Pinto & anr

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन् नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत<sup>ं</sup> आणि . सेक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल मधिकाराअंतर्गत त्यांनीसदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये **१८.०३.२०२५** रोजी मागणी सूचना वितरीत केल होती आणि त्या सूचनेनुसार **मुनिरुइझमा बहादूर खान (कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६ दिवसांच्या आत देय रक्कम रू. २२,५९,२६४/– अ<mark>धिक दिनांक १८</mark>.०३.२०२५ **पासून विद्यमान** ९.३५% प्रमार लागू व्याज **आरएलएलआर+०.३०%** दराने **अनुसुचीत मालमत्तेच्या तारणा**करिता लागु व्याज जमा करण्या

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येः भूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १ त्रे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रा अधिकाराअंतर्गत **०१ ऑक्टोबर, २०२४** रोजी **ताबा** घेतला आहे.

वेशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेर्ल

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच् लिम १३ चे उपकलम (८) ची तस्तूद आहे.

मौजे बोपेले, सर्व्हे क्र.५६/१८ व ५६/२५, जमीन फ्लॅट क्र.००१, तळमजला, क्षेत्र ३४० चौ.फु. कार्पेट आणि ल्किनी क्षेत्र २८ चौ.फ., आणिका अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, तालुका कर्जतच्या स्थानिक मर्यादेत, जिल् ।।यगड, राज्य-महाराष्ट्र-४१०२०१ येथील फ्लॅट जागेचे सर्व भाग व खंड.

प्राधिकृत अधिकारी व मुख्य व्यवस्थापव बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक: ०१.१०.२०२५

#### उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय

जुने शासकीय सभागृह, किल्ला बंदर रोड, मालोंडे, वसई गांव, ता. वसई, जि. पालघर पिन ४०१२०१ Email ID: vasaisdo@gmail.con

याद्वारे जाहीर अवाहन करण्यांत येत की, श्री. सुभाष गोपाल किणी रा. नवघर, भाईंदर पू, ता. व जि. ठाणे यांनी मौजे बापाणे, ता. वसई, येथील स.नं. १४/२ या मिळकतीवरील फेरफार क्र. ९९९ च्या विरूध्द अपिलार्थी यांनी इकडील न्यायालयात क्र. व्हीडी/आरटीएस/ अपिल /नं. ९७/२०२५ दाखल

l	गावाचे नाव	स.नं./हि.नं.	स.नं./हि.नं. क्षेत्र (हे. आर)			
	बापाणे	१४/२	०-५५-४०	8.3 <i>6</i>		
			पो.ख. ०-०९-३०			

प्रस्तुत प्रकरणी खालील सामनेवाले यांस खालील नमुद पत्यावर तलाठी/रजिस्टर ए.डी/पोस्टाने यांचे मार्फेत नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार हे नमूद पत्यावर राहत नसल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस अपिलाची सुनावणी या कार्यालयात दिनांक १३/१०/२०२५ रोजी सकाळी ११ ०० वा ठेवण्यात आलेली आहे.

त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणात खालील नमुद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारस अगर हितसंबंधित अन्य कोणत्याही व्यक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई यांचे न्यायालयात नमूद दिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रासह न चुकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद घ्या सामनेवाले यांचे नावे :-

- १) श्रीम. कमलाबाई हरेश्वर म्हात्रे रा. बापाणे, ता. वसई, जि. पालघर
- २) श्रीम. इंदिरा (प्रेमा) निळकंठ पाटील रा. जुचंद्र, ता. वसई, जि. पालघर
- ३) श्री. दामोदर गणपत किणी रा. चेणा. ता. जि. ठाणे
- ४) श्री. राकेश राजेंद्रकुमार अग्रवाल
  - रा. राजप्रभा व्हिला, अंबाडी रोड, दिवाणमान वसई रोड

उपविभागीय अधिकारी, वसई प्रत:- श्री. सुभाष गोपाल किणी रा. नवघर, भाईंदर पू, ता. व जि. ठाणे यांनी सदरची जाहीर नोटीस जादा खपाच्या दैनिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात यावी.

#### पॅनाबाईट टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन:एल५११००एमएच१९८१पीएलसी३१२७४२ **नौंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय** कार्यालय क्र.१०५, प्रायमस बिझनेस पार्क, प्लॉट क्र.ए-१९५, रोड क्र.१६/ए, नगर क्र.२. वागळे इंडस्टीयल इस्टेट. ठाणे-४००६०४. महाराष्ट्र. भारत. **मोबा.:**+९१-८६५७६४१५७५ ई-मेल: info@panachemodera.com; वेबसाईट: www.panabyte.com

व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे आणि रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या पॅनाबाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी) च्या अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) ची सूचना.

ाद्वारे सूचना देण्यात येत आहे की, पॅनाबाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभ (ईजीएम) गुरुवार, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) /अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या तरतुर्दीनुसार, सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांच्या . रण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० या संदर्भात जारी केलेल्या इतर संबंधित सहवाचिता नवीनतम साधारण परिपत्रक क्र.०३/२०२५ दिनांक २२ सप्टेंबर २०२५ (एकत्रितपणे 'एमसीए ारिपत्रके' म्हणून संदर्भित) आहे, जेणेकरून ईजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमुद केल्याप्रमाणे विचारविमर्श करण्याकरित

एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकानुसार, ज्या भागधारकांचे ईमेल आयडी कंपनी / निबंधक आणि भाग हस्तांतरण . प्रतिनिधी (आरटीए) / डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे नोंदणीकृत आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती गठवल्या जातील भागधारकांनी नोंद घ्यावी की. एजीएमची सचना कंपनीच्या वेबसाइट www.nanahyte.com वर स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट www.bseindia.com वर आणि सीडीएसएलच्या वेबसाइट www.evotingindia.com वर देखील उपलब्ध असेल. ही एजीएमसाठी ई-व्होटिंग आणि व्हीसी/एओव्हीएम सुविध प्रदान करण्यासाठी कंपनीने नियुक्त केलेली एजेन्सी आहे.

ास्तविक स्वरूपात भागधारणा करणारे भागधारक compliance@panachemodera.com वर विनंती पाठवून किंवा कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी, Niche Technologies Pvt. Ltd, nichetechpl@nichetechpl.com वर त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक आणि संपर्क तपशील नमूद करून त्यांचा ईमेल आयडी नोंदणी / अपडेट करू शकतात. डिमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते आणि मोबाईल नंबर डिपॉझिटरीज पार्टिसिपंट (डीपी) कडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ईमेल आयडी आणि ोबाईल नंबर त्यांच्या डीपी कडे नोंदणीकृत करावा.

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना ईजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे (ई-व्होटिंग). ईजीएममध्ये सामील होण्याची आणि रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची सविस्तर प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम णाऱ्या सदस्यांची गणना केली जार्डल. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ईजीएमच्य नमद केलेल्या सर्व नोंदी. ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सचना. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि ईजीएम रम्यान व्हीसी/ओएव्हीएम द्वारे ई-व्होटिंग काळजीपूर्वक वाचावे.

सेबीने २ जलै २०२५ च्या परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर २०२५/९७ द्वारे, १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/िकंवा अन्यर्थ न्मतरतेमुळे नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण करारांच्या पुनर्लेखनासाठी ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष खिडकी उघडली आहे. या विशेष कालावधीत हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेले प्रतिभूती फक्त डीमॅट पद्धतीने जारी केले जातील आणि अशा हस्तांतरण-सह-डीमॅट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिय अवलंबली जाईल

> संचालक मंडळाच्या आदेशान्वरे पॅनाबाईट टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरित

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: ०६ ऑक्टोबर २०२५ आयसीएसआय सदस्यत्व क्र.: ए७३९२९

Investment Manager:

BNP PARIBAS MUTUAL FILMS Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

ठिकाण: ठाणे

Registered Office: Crescenzo, 2nd Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

Mutual Fund Investor Awareness Program

To increase investor awareness about Mutual funds, following Investor Awareness Programmes (IAPs) has been scheduled as per the details mentioned below

Time Location Radha Krishna Hotel, Sun Plaza Opp. 7<sup>th</sup> & 10<sup>th</sup> October 2025 | 04:00 pm to 6:00 pm | Mumbai Diamond talkies, L T Road, Borivali West Name: Mr. Kamlesh Upadhyay, Mobile no: 8400618890

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS. READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

ि SBI भारतीय स्टेट बैंक इtate Bank of India गें (प्.)-४००६०४. ईमेल: rasecc.thane@sbi.co.in

### मागणी सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. खाली नमुद केलेल्या कर्जदार व जामिनदारांनी त्यांनी बँकेकडून घेतलेल्या ऋण सुविधेची मृद्दल रक्कम व त्यावरील व्या रक्कम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यांचे कर्ज खाते **नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये (एनपीए)** वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सूचना वितरीत करण्यात आली होती, ती सूचना ना–पोहोच होता टपाल प्राधिकरणाकडून पुन्हा प्राप्त झाली म्हणून सदर जाहीर सूचनेमार्फत कर्जदारांना

3	अ. कर्जदाराचे नाव व पत्ता,		प्रतिभुत मालमत्तेचे वर्णन	१३(२) सुचनेची	एकूण
Ģ	Б.	खाते क्रमांक		तारीख	थकबाकी
I	१	चेतन रविंद्र सोनावणे, रोहिणी रविंद्र सोनावणे, फ्लॅट	फ्लॅट क्र.३०३, ३रा मजला, कोरल एलान्झा, विंग बी, स	१८.०९.२०२५	१८.०९.२०२५
ı		क्र.२०२, सोनी अपार्टमेंट, फायर ब्रिगेट कार्यालयाजवळ,	र्व्हे क्र.५३, हिस्सा क्र.४ए, प्लॉट क्र.१, अंबरनाथ, ठाणे-	एनपीए दिनांक	रोजी
ı		सरोय बाली टॉवरजवळ, कुंबरकांत पाडा, डोंबिवली पश्चिम,	४२१५०१. क्षेत्रफळ ४६.६९ चौ.मी.	२१.०५.२०२५	रु.२६,७५,७८६/-
ı		ठाणे-४२१२०२. चेतन रविंद्र सोनावणे, महिंद्रा फस्ट चॉईस	अग्रवाल बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि रोहिणी रविंद्र		
ı		व्हील्स लिमिटेड, ६०२, ६वा मजला, बी टॉवर, एम्बस्सी,	सोनावणे व चेतन रविंद्र सोनावणे यांच्यात नोंदणी क्र.युएचएन-		
ı		२४७, एलबीएस रोड, विक्रोळी क्र.५३, हिस्सा क्र.४ए,	३/६३९-२०२३ दिनांक १७.०१.२०२३ द्वारे विक्रीचा		
ı		प्लॉट क्र.१, अंबरनाथ, ठाणे पश्चिम-४०००८३. (कर्ज	करारनामा उपनिबंधक उल्हासनगर ३ येथे नोंदणीकृत आहे.		
ı		खाते क्र.४१६८५६५७३५८)			
Г	२	वैभव शिवाजी उतेकर, प्रतिक्षा वैभव उतेकर, पनवेलकर	फ्लॅट क्र.१०११, १०वा मजला, टॉवर ६, लोधा क्वॉलिटी	०२.०९.२०२५	०२.०९.२०२५
L		रॉयले स्क्वेअर, सी ४०३, भारत कॉलेजजवळ, हेंद्रेपाडा,	होम्स, माजिवडा फ्लायओव्हरजवळ, बालकुम गाव, ठाणे-	एनपीए दिनांक	रोजी
L		बदलापूर-४२१५०३. <b>वैभव शिवाजी उतेकर,</b> सीबीआरई	४००६०१.	१३.०८.२०२५	<b>रु.४२,५९,९१९/</b> -
L		साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, रहेजा टॉवर, ११/१२वे	(मॅक्रोटेक डेव्हलपर्स आणि प्रतीक्षा वैभव उतेकर व वैभव		
L		जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे पुर्व, मुंबई-४०००५१. प्रतिक्षा	शिवाजी उतेकर यांच्यात उप-निबंधक ठाणे २ येथे नोंदणी		
ı		वैभव उतेकर, इंडियाआयडीया.कॉम लिमिटेड, ई/५१०,	क्र.टीएनएन२-२२९५६/२०२१ दिनांक २९.११.२०२१ द्वारे		
		क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-	विक्री करारनामाच्या अंतर्गत समाविष्ट आहे.		
		४०००५३. (गृहकर्ज खाते क्र.४०६७२१०८४३४)			

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता सदर सूचना देण्यात आली. उपरोक्त कर्जदार व जामिनदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी सदर सूचन प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत थकबाकी रकमेचा भरणा करावा अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ् फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३ चे उकमल (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील

कर्जदारांचे लक्ष वेघण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तस्तूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. ठिकाण: ठाणे, दिनांक: ०४.१०.२०२५ प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

जाहीर नोटीस

गांडवलात/ मालमत्तेत असलेले मय<mark>त</mark> सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसद केंवा अन्य मागणीदार/ हरकतदा यांच्याकडुन हक्क मागण्या/ हरकर्त मागविण्यात येत आहेत, ही नोटीस प्रसीद प्राल्याच्या तारखेपासुन १५ (पंधरा) दिवसां ऱ्यांनी आपल्या मागण्यांच्या पृष्टर्थ आवश्यव कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकड्न हक्क मागण्या किंव हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेस मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क गागण्या किंवा हरकत आल्या तर त्याबाब संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास / हक्कदारास पाहण्यासाठी सचिव यांचेकडे संस्थेच्या कार्यालयात पलब्ध राहील.

आमोद सहकारी गृहनीर्माण संस्था मर्या. पत्ता गासरा कॉलनी रोड, कस्तुरबा रोड क्रं. , बोरीवली पुर्व, मुंबई- ४०००६६, य . संस्थेचे सभासद असलेल्या या संस्थेच्य इमारतीत सदनीका क्रं. ४०१, ४ था मजल संयुक्तपणे धारण करणारे श्री. वसंतला कोडरलाल दर्जी यांचे २६/१२/२०२४ रोजी निधन झाले. त्यांन ामनिर्देशन दाखल केलेले नाही

शंस्था या नोटीसी द्वारे संस्थेच्य

आमोद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या यांचाकरीता आणि वतीने दिनांक: ०६/१०/२०२



### सिटी युनियन बँक लिमिटेड

पत वसुली आणि व्यवस्थापन विभाग प्रशासकीय कार्यालय: क्र.२४-बी, गांधी नगर, कुंभकोणम-६१२००९

सरफेसी कायदा 2002 अंतर्गत पुनर्निविदा-तथा-लिलाव विक्री सूचना सिटी युनियन बँक लिमिटेकडे गहाण ठेवलेली खालील मालमत्ता बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याद्वारे, सरफेसी कायदा, २००२ अंतर्गत, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ अंतर्गत पनर्निविदा-तथा-सार्वजनिक लिलावादारे ११-०३-२०२५ रोजी अखेरच्या रु. १.०५.९६.८९४/- (रुपर **एक कोटी पाच लाख शहाण्णव हजार आठशे चौराण्णव फक्त)** च्या वसुलीसाठी विकली जाईल, ज्यामध्ये १२-०३-२०२५ पासून आकारण्यात येणारि पुढील व्याज आणि इतर खर्चे, कर्जदार / जामीनदार क्रमांक १ कडून वैंकेला देय असलेले इतर कोणतेही शुल्क समाविष्ट असेल. क्रमांक १) मे. श्वेता टेक्सटाईल्स एमएच क्र १४१७/६, गायत्री नगर, न्यू कणेरी, कामरुती कंपाऊंड, खदान रोड, भिवंडी, ठाणे जिल्हा - ४२१३०२ क्रमांक २) श्री. प्रकाश नारायण ताटीपामुला, पुत्र नारायण ताटीपामुला फ्लंट नं. ११, दुसरा मजला, जमाल बिल्डिंग, एमएच क्र. १३८२, न्यू कणेरी, कामतपर, भिवंडी, ठाणे जिल्हा - ४२१३०२. क्रमांक ३) सौ. रेखा प्रकाश ताटीपामुला, पत्नी प्रकाश नारायण ताटीपामुला, फ्लंट नं. ११, दुसरा मजला, जमाल बिल्डिंग, एमएच क्र. १३८२, न्यू कणेरी, कामतघर, भिवंडी, ठाणे जिल्हा - ४२१३०२. क्रमांक ४) मे. गायत्री ट्रॅव्हल्स नं.१३८२/ए/२११, जमाल बिल्डिंग, न्यू कणेरी, भिवंडी, ठाणे जिल्हा - ४२१३०२.

टीप: आमच्या २७० - **मुंबई - कल्याण शाखेने** देखील ४-०१-२०२० रोजी तुमच्या क्रमांक २ ने विनंती केलेल्या आर्थिक मदतीचा (सीयुबी ओएसएल स्पेशल-बीआर:५०१८१२०८००६००१०) लाभ दिला आहे. तुमच्या क्रमांक ३ ने या सुविधेसाठी सह-दायित्वधारक म्हणून आणि क्रमांक ३ ने हमीदार म्हणून एकूण रु. १८,५०,०००/- इतकी रक्कम १५% च्या आरओआयने दिली आहे. ०४-०१-२०२१ रोजी ते एनपीए म्हणून वर्गीकृत केले गेले आहे आणि ११-०३-२०२५ रोजीची थकवाकी **रु. ४२,०९,४३५/- (रुपये बेचाळी लाख नऊ हजार चारशे पस्तीस फक्त)** अधिक व्याज आणि २.००% दंडात्मक व्याज आहे ज्यावर मासिक

आमच्या बँकेकडे गहाण ठेवलेली स्थावर मालमत्ता अनुसूची - अ : (श्री. प्रकाश नारायण ताटीपामुला, पुत्र नारायण ततीपामुला यांच्या मालकीची मालमत्ता)

दुसऱ्या मजल्यावर, ६०८ चौरस फूट क्षेत्रफळ असलेला फ्लॅट क्रमांक ११, जमाल बिल्डिंग, एम.एच. क्रमांक १ँ३८२, न्यू कणेरी, भिवंडी, ठाणे जिल्हा या इमारतीत बांधलेले क्षेत्रफळ, हे कामतघर महसूल गावात, भिवंडी तालुक्यातील, ठाणे जिल्ह्यातील आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हदीत, सन्हें क्रमांक ४८, हिस्सा

राखीव किंमत : रु.७,००,०००/-

अनुसूची - ब : (श्री. प्रकाश नारायण ताटीपामुला पुत्र नारायण तातीपामुला आणि सौ. रेखा प्रकाश तातीपामुला, पत्नी प्रकाश नारायण ताटीपामुला यांच्या मालकीची मालमत्ता)

पत्रा शेड पॉवर लूम गाळा, तळमजल्यावर, १३८ चौरस मीटर क्षेत्रफळ, एम.एच. नं. १४१७-६, न्यू कणेरी भिवंडी, ठाणे जिल्हा, कामतघर महसूल गावात, भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील आणि भिवंडी निजामपुर महानगरपालिकेच्या हद्दीत सर्व्हें क्रमांक ४८, हिस्सा क्रमांक ३५, प्लॉट क्रमांक ५ (पी) येथे आहे.

> राखीव किंमत : रु. १७,००,०००/-(रु. सतरा लाख फक्त) पुनर्लिलावाची तपशीलवार माहिती

पनर्निविदा-सह-लिलाव विक्रीची तारीख

सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, ३०-१०-२०२५

१–ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड, कल्लाण पश्चिम, मुंबई ४२१३०४. द्रश्वनी क्रमांक ०२५१–२०३२२२, भ्रमणध्य क्रमांक ९३२५०५४२५२, ८९२५९६४९०८.

स्थळ

पनर्निविदा-सह-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती:

(१) इच्छुक बोलीदारांनी लिलावासाठी स्वतः उपस्थित राहावे आणि स्वतः सहभागी व्हावे आणि ते स्वतःसार्ठ बोली लावत असल्याचे लेखी घोषणापत्र द्यावे. (२) व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड रोड, कल्याण पश्चिम, मुंबई - ४२१३०४ यांच्याकडून इच्छुक दार निविदा फॉर्म मिळव शकतात. (३) दक्कक बोलीदारांनी त्यांच्या बोली केवळ अधिकत अधिकारी सिटी यनियन बँक लिमिटेड यांना उद्देशन सीलबंद लिफाफ्यांमध्ये विहित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये साद कराव्यात, **तसेच सिटी युनियन बँक लिमिटेड च्या** नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% ईएमडीसाठी प ऑर्डर / डिमांड ड्राफ्टसह, निविदा-तथा-लिलाव विक्रीच्या तारखेला दुपारी १२.०० वाजता किंवा त्यापूर्वी सादर कराव्यात. (४) मालमत्तेच्या तपासणीसाठी आणि इतर तपशीलांसाठी, इच्छक खरेदीदार दरध्वनी क्रमांव ०२५१-२२०३२२२. भ्रमणध्वनी क्रमांक ९३२५०५४२५२. ८९२५९६४९०८ वर संपर्क साथ शकतात. (५) मालमत्ता जसे आहे-जिथे-आहे, जसे आहे-जे-आहे-ते-आहे आणि जे-जे-तेथे-आहे या तत्त्वांवर विकल्य जातात. (६) निविदा-तथा-लिलाव विक्रीच्या तारखेला दुपारी ०१.०० वाजता इच्छुक बोलीदारांच्य उपस्थितीत सीलबंद निविदा उघडल्या जातील. जरी सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्रारे असेल, तरी अधिकृत अधिकारी, त्यांच्या विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली बोल् इच्छिणाऱ्या इच्छक बोलीदारांमध्ये खली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा परिस्थितीत, सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला विक्री दिली जाईल. तथापि, विक्री सिटी युनियन बँक लिमिटेडच्या पुष्टीकरणाच्य अधीन आहे. (७) यशस्वी बोलीदाराला विक्री पूर्ण झाल्यानंतर **लगेचच** विक्री रकमेच्या २५% (भरलेल्या **र्डएमडीसह)** आणि उर्वरित ७५% रक्कम विक्रीची पृष्टी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत भरावी लागेल, अन्यथ २५% ची सुरुवातीची ठेव जप्त केली जाईल. (८) येथे नमूद केलेल्या वेळेच्या आत संपूर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच यशस्वी खरेदीदाराच्या नावे अधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील. (९) यशस्व खरेदीदार कायद्यानुसार लागू असलेले मुद्रांक शुल्क, नॉदर्णी शुल्क इत्यादी वाहतुकीसाठी देव असलेले शुल्क सहन करेल. (१०) यशस्वी बोलीदाराने सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक संस्थांना देव असलेले वैधानिक देयके (कायदेशीर घर कर, वीज शुल्क आणि इतर देयके), टीडीएस, जीएसटी, असल्यास ते भरावेत (११) अधिकृत अधिकाऱ्यांना कोणतेही कारण न देता बोली स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पुढे ढकलण्याचे किंवा रह करण्याचे सर्व अधिकार असतील. ठिकाण: कुंभकोणम्, तारीख: ०४-१०-२०२५

नोंदणीकृत कार्यालय: १४९, टी. एस. आर. (मोठा) रस्ता, कुंभकोणम्, तंजावर जिल्हा, तामिळनाडू – ६१२ १०१, **सीआयएन** – एल ६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७, दूरध्वनी क्रमांक .०४३५-२४०२३२२, पॅक्स : ०४३५-२४३१७४६, वेबसाइट : www.cityunionbank.com

### PUBLIC NOTICE

We are investigating title of M/s. Stamp IT Robotai and Solutions P. Ltd. to RCC Godown RCC Plinth No. 6, 7 & 8, Ground Floor, Bldg. No. 3A, Radhe Krishna Industrial Park, Bhiwandi, situate on land bearing S. No. 63/3, Vill. Pimplas, Tal. Bhiwandi and Dist. Thane i.e. said Premises, who have reported about non-availability of Original Chain Agreement/s

prior to 2023. Any one having any claim or objection etc. against the said Premises shall send their claims in writing, to under-signed along with documentary proof or evidence in support of such claim thereof within 14 days of publication of this Public Notice failing which claim/s of such person(s), i any, will be deemed to have been waived and/or abandoned.

Nandkumar P. Merani Advocate, High Court, Mumbai. 401, T/39, Sunshine, Above Life Care Medical Centre, Shastrinaga Nr. Lokhandwala Circle, Andheri (W), Mumbai - 400 053. Ph. 9820026531

#### जाहीर सूचना

सर्वसाधारण जनतेला सचना देण्यात येते की. माझे अशील **श्री. विवेक चंद्रप्रकाश सोंथालिया** श्री. विवेक चंद्रप्रकाश सोंथालिया उर्फ विवेक सोंथालिया आणि मे. सुपर बिल्डर अँड **डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेंड** यांच्यात फ्लॅट क्र.४१४, ४था मजला, ई विंग, जय शिव शक्ती नं.२ कोहौसोल.. शिवशक्ती अपार्टमेंट. वायशेत पाडा क्र.२, त्रिवेणी नगर, कुरार गाव, मालाड पर्व. मंबई-४०००९७ या संदर्भात दिनांक २९.०५.२००३ रोजी झालेला मूळ विक्री **करारनामा हरवला/गहाळ** झाला आहे.

सखोल शोध घेऊनही. सदर दस्तावेज सापडले गही आणि ते हरवले असल्याचे समजले जाते.

ज्या कोणत्याही व्यक्तीला सदर मूळ करारनामा सापडला असेल किंवा त्याच्या ताब्यात असेल त्यांना या सचनेच्या तारखेपासन १५ (पंधरा) दिवसांच्या आत माझ्या अशिलांना केंवा स्वाक्षरीकर्ता वकिलांना तो परत करण्यार्च वेनंती केली जाते.

जर उपरोक्त कालावधीत कोणताही दावा प्राप्त झाला नाही. तर असे गहीत धरले जाईल की. सदर दस्तावेज अपरिवर्तनीयपणे हरवले आहे आणि माझे अशील सदर करारनामाची प्रमाणित प्रत/दुय्यम प्रत मिळवण्यासाठी पुढे जाईल आणि यानुसार कार्यवाही करेल.

ॲडव्होकेट इमरान सिद्दीकी श्री. विवेक चंद्रप्रकाश सोंथलिया यांचे वकील ५५/३४९, संकेत कंपनी ऑप. ह्युमन रजिस्ट्रेशन सोसायटी, एम.एच.बी. कॉलनी, दिंडोशी नगर, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ ठिकाणः मुंबई दिनांक: ०६.१०.२०२५

OWNER) have lost misplaced his following Original Chain 2nd Agreement dated in the year 1988 between GIRIJA SHANKAR BECHARJI YAGNIK & JAYANTILAL RATANSHI PATEL from my client residence at the time of renovation the misplaced documents viz. 2 Original Chain Agreement of "THE GHATKOPAR NAVRATNA PREMISES CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." As per share certificate No 18, bearing distinctive No. 86 to 90, Date 05-10-1979 on the admeasuring '41 sq.mtr. Carpetarea (appx.) In "THE GHATKOPAR NAVRATNA PREMISESI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." at Flat No. B-20, 2nd Floor, Plot No. 22-23, New Manekla Estate, Ghatkopar (West), Mumbai 400086 Since the above original Chain Agreement Police FIR is being register under No. 130855 -2025 dt. 04/10/2025. Anyone having any claim / objection should contact at the office of VIVEK B. SUDADE, Advocate High Court aving correspondence address at Shop No

I say and declare that my client ARVINDKUMAR SHIVJI MAVANI (FLAT

which no claim will be entertained by the VIVEK B. SUDADE Dt. 06-10-2024 Advocate High Court Place: Mumbai

10, Laxmi Shopping Center, H. D. Road,

Ghatkopar (W), Mumbai - 400086. Mob 9819336783. Original Chain Agreement will

bring to the notice of the undersigned within

15 days from the date of this notice failing

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVERIT MAY CONCERN NOTICE is hereby given to the public at large that the following original Share Certificates of Dharavi Co-operative Housing Society Ltd., bearing the name of Mr. Aziz Ahmed Amir Ahmed Sayed, have been lost / misplaced by me at home are not traceable despite diligent search. Details of the lost Share Certificates are

as follows: Name of Society: Dharavi Co-operative Housing Society Ltd., Registration No. BOM/HSG/1540 dated 22.11.1967. Name of Shareholder: Mr. Aziz Ahmed Amir Ahmed Sayed Number of Share Certificates Lost: Total Five

- (5)Share certificates 1. Share Certificate No. 1156
- Share Certificate No. 1157 Share Certificate No. 1158
- . Share Certificate No. 1159 Share Certificate No. 1160

The above-mentioned share certificates an believed to be lost/misplaced by me at home and the holder has applied to the society for **issuance** of duplicate share certificates. Any person nstitution, or authority having any claim, objection, or interest in respect of the said share pertificates is hereby requested to inform the undersigned in writing within 14 days from the date of publication of this notice, failing which the society will proceed to issue duplicate share certificates to the said shareholder, and no claims will be entertained thereafter.

Adv. A.N. MISHRA B.A., LLB. (Advocate High Court) Lawyers Chamber, 2nd Floor, Bhaskar Building Opp. Bandra Court, A.K. Marg, Bandra East Mumbai 400051 Place: Mumbai / Date: 06-10-2025

#### व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेड **(**vŤp)

अधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाइट: www.vipclothing.in, ईमेल: investor.relations@vip.in; दूर.:०२२-४०२०९०००/१/२/३/४/५; सीआयएन: एल१८१०१एमएच१९९१पीएलसी०५९८०४

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष खिडकीसंदर्भात सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने त्यांच्या सेबी/ एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडीपीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक ०२ जुलै, २०२५ रोजीच्या परिपत्रकाद्वारे गुंतवणूकदारांना गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष खिडकी सुरू केली आहे.

सदर परिपत्रकानुसार, ज्या गुंतवणूकदारांनी १ एप्रिल, २०१९ पूर्वी (भौतिक स्वरूपात सिक्युरिटीजचे हस्तांतरण बंद करण्याच्या तारखेपासून) भौतिक शेअर्ससाठी हस्तांतरण विनंत्या सादर केल्या होत्या आणि ज्यांच्या विनंत्या त्रुटींमुळे नाकारल्या गेल्या होत्या किंवा परत केल्या गेल्या होत्या, त्यांना आता अशा हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्याची संधी दिली जात आहे.

पात्र गुंतवणूकदार त्यांच्या पूर्वीच्या विनंत्या कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए), **एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** (पुर्वीची लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे **६ (सहा) महिन्यांच्या विशेष खिडकी कालावधीत अर्थात ७** जुलै, २०२५ ते ६ जानेवारी, २०२६ दरम्यान आवश्यक दस्तावेजांसह आणि जर काही त्रुटी असतील तर त्या सुधारण्यासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. या परिपत्रकानुसार, गुंतवणूकदारांना कळविण्यात येते की, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेल्या सिक्युरिटीज (तारीखानुसार कंपनी/ आरटीएकडे प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) हस्तांतरण-सह-डीमॅटसाठी योग्य प्रक्रिया पूर्ण गुतवणूकदाराना खालालपका पत्त्यावर कंपनी किंवा आरटीएला कागदपत्रे पाठवू शकतात:

व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेड कंपनी सचिव

दिनांक: ६ ऑक्टोबर २०२५

सी-६, रोड क्र.२२, एम.आय.डी.सी., अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. द्र.:0२२-४०२०९०००/१/२/३/४/५; द्र्र.:+९१ २२ ४९१८६००० ईमेल:investor.relations@vip.in; ईमेल:

एमयूएफजी इंटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इंटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००८३.

investor.helpdesk@in.mpms.mufg.com

ज्यांनी यापूर्वी हस्तांतरण विनंत्या सादर केल्या आहेत परंतु अद्याप थकबाकी असलेल्या त्रुटींमुळे हस्तांतरित शेअर्स मिळालेले नाहीत अशा सर्व गुंतवणूकदारांना आम्ही गुंतवणूकदारांच्या फायद्यासाठी स्थापन केलेल्या या विशेष विंडोचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.

> व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेड सही/-श्री, राहल सोनी

ठिकाण: मुंबई LEADER

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

RIVOLTA

VIP Frenchie



### टूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ज्ञात)

मुख्य कार्यालय: लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दुरः:१८००१०२४३४५, वेबसाईट: http://www.truhomefinance.in. **नोंदणीकृत कार्यालय:** श्रीनिवासा टॉवर, १ला मजला, डोअर क्र.५, जुना क्र.११, २री लेन, सेनाटोफ रोड, अल्वारपेट, टेयनामपेट, चेन्नई-४०००१८.

(नियम ८(६) ची तरतूद पहा)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सेक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **टूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लि. म्हणून ज्ञात)** कडे तारण/अधिभारीत

असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर मालमत्तेचा **सांकेतिक ताबा टूहोम फायनान्स लिमिटेड** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून <mark>टूहोम फायनान्स</mark> **लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर **दिनांक** ११.११.२०२५ रोजी स.११.०० ते ०१.०० दरम्यान विक्री केली जाईल.

कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणेः

कर्जदार/सह–कर्जदार/जामिनदार/ तारणकर्ताचे नाव	वसूलीची रक्कम आणि मागणी सूचना दिनांक	आरक्षित मुल्य (रु.) व बोली वाढविणे	लिलावाची तारीख व वेळ	संपर्क व्यक्ती व (एओ आणि डिसपोजल टिम)
१. आरती प्रकाश सुरवडे, २. प्रकाश डी. सुरवडे सर्वांचा निवासी पत्ता: फ्लॅट क्र.२०२, प्लॉट क्र.२०६, २रा मजला, देवकी आंगण सेक्टर १९, खारघर, पनवेल, महाराष्ट्र–४१०२१०. दुसरा पत्ता: खोली क्र.२८०, शरद नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र–४०००७४. दुसरा पत्ता: आस्ता ब्युटी झोन, दुकान क्र.४३/४४, ट्विन्स टॉवर, प्लॉट क्र.५७, सेक्टर २०, खारघर, पनवेल, महाराष्ट्र–४१०२१०. दुसरा पत्ता: दुकान क्र.३ व ४, तळमजला, दत्ताराम आर्केड, प्लॉट क्र.१३६डी, सेक्टर १९, खारघर, नवी मुंबई, पनवेल–४१०२१०. एनपीए तारीख – ०३.०६.२०२५ ताबा दिनांक च प्रकार १७ सप्टेंबर, २०२५ आणि सांकेतिक ताबा ज्ञात अधिभार अज्ञात	तसेच पुढील व्याजासह आणि	ह.१,१६,२५,000/- (रुपये एक कोटी सोळा लाख पंचवीस हजार फक्त) बोली वाढविणे रु.१०,000/- आणि अधिकाधिक इसारा रक्कम (इरठे)(रु.) ह.११,६२,५००/- (रुपये अकरा लाख बासष्ट हजार पाचशे फक्त) इरठे सादर करण्याची अंतिम तारीखः १० नोव्हेंबर, २०२५. वेळः सायं.०५.०० वा.पर्यंत	११ नोव्हेंबर, २०२५ वेळ: दु.११.०० ते दु.०१.००	अशफाक पत्का ९८१९४१५४७७ संतोष आगसकर ८१६९०६४४६२ मालमत्ता निरीक्षण तारीख: ०४ नोव्हेंबर, २०२५
मालमनेचे तपशिल				

दकान क्र.३, क्षेत्रफळ २६,९४ चौ.मी. कार्पेट क्षेत्र आणि दकान क्र.४, क्षेत्रफळ ३०.६५८ चौ.मी., कार्पेट क्षेत्र, तळमजला, दत्ताराम आर्केड म्हणून ज्ञात इमारत, जमीन प्लॉट क्र.१३६डी, सेक्टर-१९, खारघर नवी मुंबई, तालुका पनवेल व जिल्हा रायगड येथील जागेचे सर्व भाग व खंड.

?) विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया ट्रहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) च्या वेबसाइटचा संदर्भ घ्या. २) इच्छुक बोलीदारांनी त्यांची ईएमडी रक्कम आरटीजीएस/एनईएफटी द्वारे जमा करण्यासाठी खाली नमूद केलेल्या खात्याच्या तपशीलात जमा करावी लागेल: बँकेचे नाव:

ॲक्सिस बँक लिमिटेड, शाखा: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई बँक, खाते क्र.चालू खाते क्र.९१९०२००४५६७७६३३, आयएफएससी कोड: यूटीआयबी००००२३०.

ठिकाण: नवी मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी - ट्रूहोम फायनान्स लिमिटेड दिनांक: 0६.१०.२०२५ (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)